



PILL: SEC: NBA:22-23/28

29th July, 2022

To BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort <u>Mumbai – 400 001</u>. SCRIP CODE: 526381 To
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051.
PATINTLOG

Dear Sirs.

# Sub: <u>Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations</u>, 2015

We refer to our letter dated 28<sup>th</sup> July, 2022 informing about the Company's Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2022.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in The Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on 29<sup>th</sup> July, 2022.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Yours' faithfully,

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

(SWETA PAREKH) COMPANY SECRETARY

Encl.: as above

C.C. with enclosure to:

The Calcutta Stock Exchange Limited.

### SW INVESTMENTS LIMITED Regd. Office: 5th Floor, Sunteck Centre, 37-40, Subhash Road, Vile Parle (East),

Mumbai 400057. CIN: L65990MH1980PLC023333, Website: www.sw1india.com Email: cosec@sw1india.com, Tel:+91 224287 7800 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

| Sr.<br>No. | Particulars  | Quarte        | Year<br>Ended |           |
|------------|--|---------------|---------------|-----------|
| 22.52      |  | 30-Jun-22     | 30-Jun-21     | 31-Mar-22 |
|            |  | Unaudited     | Unaudited     | Audited   |
| 1          | Total Income from Operations   | 4.94          | 46.15         | 58.28     |
| 2          | Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)  | 2.20          | 39.72         | 38.30     |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)  | 2.20          | 39.72         | 38.30     |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 2.20          | 30.32         | 28.66     |
| 5          | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (15.75)       | 30.32         | 78.41     |
| 6          | Paid up equity share capital (Face Value of Rs. 10 each)   | 90.00         | 90.00         | 90.00     |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | •             | -             | 580.62    |
| 8          | Earnings per share (of Rs. 10 each)<br>(not annualised) (for continuing and<br>discontinued operations)                                      | 1277,000 0 00 |               |           |
|            | a) Basic   | 0.24          | 3.37          | 3.18      |
|            | b) Diluted   | 0.24          | 3.37          | 3.18      |

Notes to the financial results:

 The above unaudited financial results have been reviewed and recommanded by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting hel on 27th July, 2022. The unaudited financial results for the quarter ended 30th

June, 2022have been subjected to Limited review by the Statutory Auditors.

2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarte ended on 30th June, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI LODR. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2022 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and Company's website (www.sw1india.com)

For and on behalf of Board of Director of SW Investments Limited

Date : July 28, 2022 Place : Mumbai

Pankai Jair Director (DIN 00048283)

# OFFICE OF THE RECOVERY OFFICER (Authorized U/s. 97 of the Multi State Co-op. Societies Act, 2002 by the Hon'ble Central Registrar of Co-op. Societies, Government of India, New Delhi) Attached to Dombivli Nagari Sahakari Bank Limited, (Multi State Scheduled Bank)

Recovery Department At. "Everest Annex", 1st floor, Opp. Railway Station, Dombivli (West), Pin No. 421202. Telephone: 0251 - 2480626 / 2494853

15

**DEMAND NOTICE** 

That as per the provisions of Section 84 of the Multi-State Co-op. Societies Act, 2002, Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. has received an Award dated 26.11.2021 in case No ARB/DNSB/RYO/89/2019 from the Hon'ble Arbitrator appointed by Commissioner of Co-operative Societies Maharashtra State under the powers delegated by Central Registrar, Co-operative Societies, Government of New Delhi against Borrower

In accordance with the provisions of Section 84 Multi-State Co-op. Societies Act, 2002, Demand Notice dated 26/07/2022 was issued to you No. 1 to 10 by the Recovery officer, appointed u/s 97 of the Multi-State Co-op. Societies Act, 2002, calling upon you all to make the payment as nentioned below. The said Demand notice was sent to Judgment Debtors on their last known addresses. This notice is published in addition to the notice sent by Registered A.D. Post.

1. M/s. Black Gold Organics Pvt. Limited,

. Mr. Atul Sharad Kamble 3. Mrs. Pratindya Atul Kamble

Mr. Saniav Prabodh Bhatia Mr. Nilesh Sadashiv Thakur

Mr. Muzaffar Nazamuddin Pithawala Mr. Sanjay Vasant Modak

8. Miss. Nazneen Jabbar Sayed. . Mr. Tushar Vasant Modak

10. Mrs. Rupali Tushar Modak

The above Judgment Debtors are advised to make the payment of outstanding amount of Rs.17,25,37,412.50 (Rupees Seventeen Crore wenty Five Lakh Thirty Seven Thousand Four Hundred Twelve & Paise Fifty Only) as on 30/06/2022 together with further interest @13.75% P.A. on Principal amount of Rs.10.99.95.006.00 from 01/07/2022 within 15 days from the date of publication of the notice failing which the undersigned will be compelled to take further action for recovery of the awarded dues as per the aforesaid Arbitration Award, which please be noted.

Date - 28.07.2022

RECOVERY OFFICER (Authorized u/s. 97 of M.S.C.S. Act 2002)



## FINO PAYMENTS BANK LIMITED

CIN: L65100MH2007PLC171959

Registered Office: Mindspace Juinagar, Plot No Gen 2/1/F, Tower 1, 8th Floor, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Navi Mumbai- 400 706 Website: https://www.finobank.com, Tel.: 022-7104 7000

|      |   |            | 1121 - 271 - 222 - 201 |            | (₹ in la   |
|------|---|------------|------------------------|------------|------------|
|      | _   |            | Quarter Ended          |            | Year Ended |
| S.No | Particulars   | 30.06.2022 | 31.03.2022             | 30.06.2021 | 31.03.2022 |
| 5.NO | Particulars   | Unaudited  | Audited                | Audited    | Audited    |
| 1    | Total Income from Operations  | 28,905     | 28,529                 | 20,624     | 1,00,885   |
| 2    | Net Profit (+)/ Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or<br>Extraordinary Items)   | 1,010      | 1,762                  | 313        | 4,274      |
| 3    | Net Profit (+)/ Loss (-) for the period before Tax. (after Exceptional and/or<br>Extraordinary items)   | 1,010      | 1,762                  | 313        | 4,274      |
| 4    | Net Profit (+)/ Loss (-) for the period after Tax (after Exceptional and/or<br>Extraordinary Items)   | 1,010      | 1,762                  | 313        | 4,274      |
| 5    | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for<br>the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | NA         | NA NA                  | NA         | NA         |
| 6    | Paid up equity share capital (Face Value of ₹10/- each)   | 8,321      | 8,321                  | 4,458      | 8,321      |
| 7    | Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of the previous year)  |            |                        |            | 39,343     |
| 8    | Net Worth   | 48,675     | 47,665                 | 15,367     | 47,665     |
| 9    | Debt- Equity ratio  | 1.19       | 0.52                   | 1.37       | 0.52       |
| 10   | Earning per share (EPS)- (not annualised)   |            |                        |            |            |
|      | a. Basic EPS  | 1.21       | 2.20                   | 0.40       | 5.34       |
|      | b. Diluted EPS  | 1.21       | 2.20                   | 0.40       | 5.34       |

1 The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Bank at its meeting held on July 27, 2022. The Financial Results for the quarter ended June 30, 2022 have been subjected to Limited Review by M S K C & Associates, the Statutory Auditors of the Bank.

As at 31.03.2021 Sr. (Amount in ₹) No.

2 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) R 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Bank's website (www.finob.edu).

For and on behalf of the Board of Directors Fino Payments Bank Limited

Managing Director & Chief Executive Officer DIN: 01433190

Sch. As at 31,03,2022 No. (Amount in ₹)

Sch. As at 31.03.2022 No. (Amount in ₹)

13 2,44,83,29,343

17,73,04,889

2.62.56.34.232

2,62,56,34,232

Priscilla Buthello

Vice Chairman

FOR AND ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS

OF CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LIMITED

4,17,22,19,970

6

## FINANCIAL RESULTS 2021-2022



3,34,38,42,387 1 Cash and Balances with Reserve Bank of India

CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LTD (A Scheduled Multi-State Bank)





PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48-Gazdarbandh

North Avenue Road, Santacruz (West), Mumbai – 400 054. Tel. No.: 022-26050021, 26052915 Website: www.patel-india.com CIN: L71110MH1962PLC012396

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

|  |  |  | (Rs. in Lakh:                         |
|--|--|--|---------------------------------------|
| Particulars  | Quarter ended<br>(30/06/2022)<br>Unaudited | Quarter ended<br>(30/06/2021)<br>Unaudited | Year ended<br>(31/03/2022)<br>Audited |
| Total income from operations (Net)   | 7149.06                                    | 5106.92                                    | 23431.66                              |
| Net Profit / (Loss) for the period (Before Tax,<br>Exceptional and / or Extraordinary items)   | 110.37                                     | (78.74)                                    | 223.18                                |
| Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)   | 110.37                                     | (78.74)                                    | 223.18                                |
| Net Profit / (Loss) for the period after tax (After Tax, Exceptional and / or Extraordinary items)   | 111.35                                     | (80.81)                                    | 227.27                                |
| Total Comprehensive income for the period / year [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax) | 54.35                                      | (9.72)                                     | 188.80                                |
| Equity Share Capital (Face Value Rs. 10/-)   | 3603.59                                    | 2603.59                                    | 3603.59                               |
| Other Equity (Excluding Revaluation Reserve)   | -  | -  | 8121.98                               |
| Earnings Per Share Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations Basic Diluted  | 0.31<br>0.17                               | (0.31)<br>(0.31)                           | 0.77<br>0.57                          |

- The results of the quarter ended 30th June, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 28, 2022. They have been subjected to Lim review by the Statutory Auditors.
- For the quarter ended 30th June year to date figures are not given as they are identical with quarterly figures. The balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue will be called from the eligible
- shareholders as on the record date within the statutory timeline as per Right issue prospectus. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and other recognised accounting practices are section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices. and policies to the extent applicable.
- The Company's major active segment is Co-loading of Air Freight. Other activities are less than 5% of total income
- and hence segment reporting is not applicable Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary.

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

PLACE: MUMBAI

(HARI NAIR) MANAGING DIRECTOR

# westlufe

Mumbai

July 28, 2022

# **WESTLIFE DEVELOPMENT LIMITED**

Regd. Office: 1001, Tower - 3, 10th Floor, One International Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400 013. CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001

Website: www.westlife.co.in | E-mail id: shatadru@westlife.co.in

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2022

| PARTICULARS  Total Income  Profit / (Loss) before tax  Profit / (Loss) for the period / year  Total Comprehensive income / (Loss) for the period / year  Earnings Per Share (not annualised) - | 3 months ended | Preceding<br>3 months<br>ended | Corresponding<br>3 months<br>ended | Year<br>ended |
|--|----------------|--------------------------------|------------------------------------|---------------|
|  | 30/06/2022     | 31/03/2022                     | 30/06/2021                         | 31/03/2022    |
|  | Unaudited      | Audited                        | Unaudited                          | Audited       |
| Total Income   | 53,973.63      | 46,818.15                      | 26,557.21                          | 160,422.93    |
| Profit / (Loss) before tax   | 3,176.04       | 2,054.59                       | (4,460.27)                         | (206.52)      |
| Profit / (Loss) for the period / year  | 2,357.86       | 1,532.04                       | (3,339.01)                         | (166.52)      |
| Total Comprehensive income / (Loss) for the period / year  | 2,314.88       | 1,505.48                       | (3,333.82)                         | (338.45)      |
| Earnings Per Share (not annualised) - (Face value of ₹ 2 each)   |                |                                |                                    |               |
| Basic (in ₹.)  | 1.51           | 0.98                           | (2.14)                             | (0.11)        |
| Diluted (in ₹.)  | 1.51           | 0.98                           | (2.14)                             | (0.11)        |

Notes:-1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the stock exchange websites www.bseindia.com and Company's website: www.westlife.co.in. 2) The Standalone financial results are available on the Company's website "www.westlife.co.in" and on the website of the stock exchange www.bseindia.com. Key numbers of Standalone results of the Company are as under:

| PARTICULARS   | 3 months<br>ended | Preceding<br>3 months<br>ended | Corresponding<br>3 months<br>ended | Year<br>ended |  |
|---|-------------------|--------------------------------|------------------------------------|---------------|--|
|   | 30/06/2022        | 31/03/2022                     | 30/06/2021                         | 31/03/2022    |  |
|   | Unaudited         | Audited                        | Unaudited                          | Audited       |  |
| Revenue from operations (net)                             | 6.65              | 11.53                          | 11.85                              | 44.93         |  |
| (Loss) for the period / year                              | (15.67)           | (16.31)                        | (5.67)                             | (42.42)       |  |
| Total Comprehensive income / (Loss) for the period / year | (15.67)           | (16.31)                        | (5.67)                             | (42.42)       |  |

3) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 28, 2022.

For and on behalf of the Board

(sd/-) Director

Banwari Lal Jatia **DIN 00016823** 

### As at 31.03.2021 Sr. (Amount in ₹) No. Sch. As at 31.03.2022 No. (Amount in ₹) **CAPITAL AND LIABILITIES** 14,84,21,470 14,95,64,500 1 Capital 4,25,76,37,562 2 Reserves & Surplus 4.53.42.81.627

| 4,20,10,01,002  | -   | reserves a surplus                                     | -  | 4,00,42,01,021  |
|-----------------|-----|--|----|-----------------|
| 3₩              | 3   | Principal Subsidiary State Partnership<br>Fund Account |    | ) <del>.=</del> |
| 32,76,31,70,843 | 4   | Deposits   | 3  | 32,12,77,07,224 |
| S               | 5   | Borrowings   | 4  | =               |
| 1,07,25,24,723  | 6   | Other Liabilities                                      | 5  | 1,12,29,19,546  |
| 38,24,28,97,628 |     | Grand Total  |    | 37,93,33,29,867 |
| 3,00,79,92,156  |     | Contingent Liabilities                                 | 12 | 4,14,81,18,149  |
|                 |     | CONTRAS:   |    |                 |
| 1,500           |     | Bills for Collection being Bills Receivable            |    |                 |
| 16,31,20,103    |     | Advance Under Collection Account - AUCA                |    | 16,31,20,103    |
|                 |     | Significant Accounting Policies                        | 17 |                 |
|                 |     | Notes forming part of the financial statements         | 18 |                 |
|                 | 9 9 |  |    |                 |

Place: Navi Mumbai

Date: 27-July-2022

| - | notice   | ***   | 0,15,21,50,500  |
|---|--|---|---|
| 3 | Investment out of the Principal Subsidiary State Partnership Funds |   | ₹   |
| 4 | Investments  | 8   | 12,01,25,89,213   |
| 5 | Advances   | 9   | 13,75,15,52,667   |
| 6 | Fixed Assets   | 10  | 67,90,60,168  |
| 7 | Other Assets   | 11  | 1,12,57,11,219  |
|   | GRAND TOTAL  |   | 37,93,33,29,867   |
|   |  |   |   |
|   |  |   |   |
|   | 3<br>4<br>5<br>6   | notice  3 Investment out of the Principal Subsidiary State Partnership Funds  4 Investments  5 Advances  6 Fixed Assets  7 Other Assets | notice  3 Investment out of the Principal Subsidiary State Partnership Funds  4 Investments 8  5 Advances 9  6 Fixed Assets 10  7 Other Assets 11 |

6.12.06.72.218 2 Balance with banks and money at call and short 7 6.19.21.96.630

## PROFIT AND LOSS ACCOUNT FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2022 As at 31.03.2021 (Amount in ₹)

2.51.45.43.300

27,90,28,662

2,79,35,71,962

2.79.35.71.962

16,31,20,103

| As at 31.03.2021<br>(Amount in ₹) | Sr.<br>No. | EXPENDITURE                                      | Sch.<br>No. | As at 31.03.2022<br>(Amount in ₹) |
|-----------------------------------|------------|--|-------------|-----------------------------------|
| 1,63,03,41,725                    | 1          | Interest expended                                | 15          | 1,32,21,03,370                    |
| 78,06,00,504                      | 2          | Operating expenses                               | 16          | 86,00,00,237                      |
| 22,98,03,042                      | 3          | Provisions and contingencies                     |             | 17,59,94,934                      |
| 2,64,07,45,271                    |            | Total Expenditure                                |             | 2,35,80,98,541                    |
|                                   |            | Profit / (Loss)                                  |             |                                   |
| 15,28,26,691                      |            | Net Profit for the year carried to balance sheet |             | 26,75,35,691                      |
| 2,79,35,71,962                    |            | TOTAL  |             | 2,62,56,34,232                    |

|           | 17,59,94,934   |
|-----------|----------------|
|           | 2,35,80,98,541 |
| nce sheet | 26,75,35,691   |
|           | 2,62,56,34,232 |

For Mukund M. Chitale & Co Nilesh RS Joshi

Chartered Accountants Firm Registration Number: 106655 W Membership Number: 114749

Managing Director & Chief Executive Officer

1 Interest earned

Total Income

TOTAL

Frederick Castelino Christopher Mendoza

Date: May 26, 2022 Place: Mumbai

16,31,21,603

REPORT OF THE INDEPENDENT AUDITORS

Citizencredit Co-operative Bank Ltd.. Report on Financial Statements

AS PER OUR REPORT OF EVEN DATE

pinion

We have audited the accompanying Financial Statements of Citizencredit Co-operative Bank Limited, 
("The Bank") which comprise the Balance Sheet as at March 31, 2022 and the Profit and Loss 
Account and the Cash Flow Statement for the year then ended and a summary of significant 
accounting policies and other explanatory information in which are included returns of Head Office 
and its departments and 15 branches, which are consolidated in these financial statements. The 
returns of 15 branches audited by us are incorporated in these financial statements and also returns of 
31 other branches which have been certified by branch management and also independently 
reviewed by Concurrent branch auditors. To the best of our knowledge and as informed to us by the 
management, Bank has not received any specific guidelines from the Central Registrar of 
Co-operative Societies with respect to selection of branches to be covered under audit. The branches 
and other departments of Head office covered by us, account for 69.32 percent of advances and 
60.07 percent of deposits.

In our opinion, and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements give the information required by The Banking Regulation Act, 1949. In our opinion, and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid financial statements give the information required by The Banking Regulation Act, 1949, The Multi State Co-operative Societies Act, 2002, The Multi State Co-operative Societies Rules, 2002 made there under, National Bank for Agricultural and Rural Development, if applicable, the guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) and the Central Registrar of Cooperative Scieties, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally

in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at March 31, 2022;

(ii) in the case of the Profit and Loss Account, of the profit for the year ended on that date; and (iii) in the case of the Cash Flow Statement, of the cash flows for the year ended on that date

Basis of Opinion

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the bank in accordance with the code of ethics issued by the ICAI together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the together with ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of The Banking Regulations Act, 1949 and the rules made there under and under the provisions of The Multi State Co-operative Societies Act, 2002 and The Multi State Co-operative Societies Rules made there under and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion on the Financial

nformation Other than the Financial Statements and Auditor's Report Thereon

The Bank's Board of Directors is responsible for the preparation of other information. The other information comprises the information included in the Board of Directors' Report including other explanatory information, but does not include Financial Statements and our auditor's report thereon. Our opinion on the Financial Statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon.

In connection with our audit of the Financial Statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the Financial Statements or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially

When we read the Report of Board of Directors including other explanatory information, if based on the work we have performed, we conclude that there is material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General

Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Stand

Financial Statements

5. The Bank's Board of Directors are responsible for the preparation of these Financial Statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, the provisions of The Banking Regulation Act, 1949, The Multi State Co-operative Societies Act, 2002, The Multi State Co-operative Societies Rules, 2002 made there under, National Bank for Agricultural and Rural Development, if applicable, the guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) and the Central Registrar of Cooperative Societies. This responsibility also includes maintenance of adequate records in accordance with the provisions of the Act for safeguarding of assets of the Bank and for preventing and delecting frauds and other inegularities; selection and application of appropriate accounting policies; making judgements and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the Financial Statements that give true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the Financial Statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial State

Additor's responsibilities for the Additor the Financial statements

6. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the Financial Statements as a whole are free from material misstatement whether due to fraud or error and to issue auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is high level of assurance, but it is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in aggregate, they could reasonably be expected to influence the economic decision of users taken on the basis of these Financial Statements.

Identify and assess the risks of material misstatement of the Financial Statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override

Obtain an understanding of internal control relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances, but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the Bank's internal control.

Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management. Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events

and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to event or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the Financial Statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to

cease to continue as a going concern.

Evaluate the overall presentation, structure and content of the Financial Statements, including the disclosures, and whether the Financial Statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable,

Report on Other Legal and Regulatory Requirements

The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Forms A and B respectively of the Third Schedule to The Banking Regulation Act, 1949 and The Multi State Co-operative Societies Act, 2002, The Multi State Co-operative Societies Act, 2002.
 As required by Section 73(4) of the Multi State Co-operative Societies Act, 2002, we report that:

We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found to be satisfactory;

In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;

As required by Section 30(3) of The Banking Regulation Act, 1949, we further report that the transactions of the Bank which came to our notice have been within the powers of the Bank. The Balance Sheet, the Profit and Loss Account and the Cash Flow Statement dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns;

The reports on the accounts of the branches/offices audited by the branch auditors have been forwarded to us and have been properly dealt with by us in preparing this Report;

The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to Banks;

In our opinion and according to information and explanations given to us, we have not noticed any material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of money due to the

As required by Rule 27 (3) of the Multi State Co-operative Societies Rules, 2002, as per the information and explanations given to us and based on our examination of books of accounts and other records, we report as under on the matters specified in clause (a) to (f) of the Rule 27(3) of The Multi State Co-operative Societies Rules, 2002:

During the course of our audit, we have generally not come across transactions which appear to be contrary to the provisions of the Act, the Rules or the Bye-Laws of the Bank.

During the course of our audit, we have not come across material and significant transactions which appear to be contrary to the guidelines issued by The Reserve Bank of India. Since the Bank has neither accepted deposits nor received subsidy from National Bank for Ajcriculture and Rural Development, our comments regarding transactions contrary to the guidelines issued by

The following advances are categorized as doubtful or loss assets as per prudential norms of RBI as on March 31, 2022 and reported in terms of clause (c) of Rule 27(3) of The Multi State Co-operative Societies Rules, 2002: Category

Principal Outstanding as at March 31, 2022 (₹ In Lakhs) Doubtful Advances 4,977.76

d. As per the information provided to us and to the best of our knowledge, no credit facilities have As per the information provided to us and to the best of our knowledge, no credit facilities have been sanctioned by the Bank to the members of the Board or their relatives.

During the course of our audit, we have generally not come across any violations of guidelines, conditions etc. Issued by the Reserve Bank of India. Since the Bank has neither accepted deposits nor received subsidy from National Bank for Agriculture and Rural Development, our comments regarding violations of guidelines issued by the said Bank are not called for.

To the best of our knowledge, no other matters have been specified by The Central Registrar of Co-operative Societies, which require reporting under this Rule.

For Mukund M. Chitale & Co. Chartered Accountants FRN: 106655W

Nilesh RS Joshi

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgement and maintain professional scepticism throughout the audit. We also:

LossAssets

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

नेम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचन प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 12.11.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 6,39,139.94 (रूपये सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे एकोणचाळीस आणि चौऱ्याण्णव **पैसे फक्त)** साठी **कर्ज खाते क्र. HHETHN00362457** या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 11.11.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार संजय चिंतामण बोराडे ; नं. 4 दुसरा मजला, मराठा मंदिर इमारत, मुंबई सेंट्रल, मुंबई, महाराष्ट्र-400008, संजय चिंतामण बोराढे ; फ्लॅट नं. 203, इमारत नं. 102, समृद्धी एव्हरग्रीन सापे कर्जत रोड, बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - 421503 ललिता संजय बोराडे ; फ्लॅट नं. 203, इमारत नं. 102, समृद्धी एव्हरग्रीन सापे कर्जत रोड, बदलापूर पूर्व, **ठाणे, महाराष्ट्र - 421503,** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.6.39.139.94 (रूपये सहा लाख एकोणचाळीस हजार एकशे एकोणचाळीस आणि चौऱ्याण्णव पैसे फक्त) पुढील व्याज 11.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट नं. 203, दुसरा मजला, इमारत नं. 102, पोद्दार समृद्धी एव्हरग्रीन्स, व्हिलेज सापे, कल्याण कर्जत रोड, प्राइम वॉटर कंपनी समोर, बदलापूर एसई ठाणे, महाराष्ट्र - 421503.

तारीख : 26.07.2022 स्बळ : ठाणे

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फावनान्स लिमिटेड

# caprihans

नों. कार्यालय: ब्लॉक डी, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. ई-मेल : cil@caprihansindia.com • वेबसाईट : www.caprihar दरध्वनी : ०२२-२४९७८६६०/६१ सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४८७७

### सूचना

कंपनीच्या भागधारकांना याद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतुदी आणि ७ सप्टेंबर, २०१६ पासून लागू झालेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटे<del>व</del>शन फंड ऑथॉरिट (अकाऊंटींग, ऑडिटींग, ट्रान्स्फर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ला अनुसरून ज्यावरील लाभांश सलग सात किंवा जास्त वर्ष प्रदान केलेला नाही किंवा दावा केलेला नाही ते शेअर्स कंपनी अधिनियम, २०१३ च्य कलम १२५ अंतर्गत भारत सरकारने गठन केलेला एक निधी इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयर्डपीएफ) कडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

न्हणून, वर्ष २०१४-२०१५ पासून सुरू होणाऱ्या मागील सलग सात वर्षासाठी ज्यांच्या संबंधातील लाभांशावर दावा/प्रदान केलेले नाही ते त्याअंतर्गतचे शेअर्स उपरोक्त रुल्समध्ये दिल्याप्रमाणे आयईपीएप खात्यांत हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

ज्या लाभधारकांनी वर्ष २०१४-२०१५ पासून त्यांच्या लाभांशावर दावा केलेला नाही त्यांनी दावा केलेल्या लाभांशावर एक वैध दावा करण्यासाठी आणि पुढील तपशीलांकरिता ३० सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी आमचे आरटीए मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग. विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३, द्.क्र.: (०२२) ४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkin time.co.in येथे लिहावे किंवा संपर्क साधावा.

जर ३० सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कोणताही वैध दावा केला नाही तर ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न होता/दावा न करता पड्न आहे ते शेअर्स एका सुयोग्य तारखेस आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित केले जातील.

वर्ष २०१४-२०१५ पासन सरू होणाऱ्या सलग सात वर्षांसाठी ज्यांचे लाभांश दावा न करता पडन आहे। त्या भागधारकांच्या उपलब्ध असलेल्या पत्त्यांवर कंपनीने वर्ष २०१४-२०१५ ते २०१८-२०१९ सार्ट ताबडतोब लाभांशावर दावा करण्याचा त्यांना सल्ला देणाऱ्या व्यक्तीगत सूचना रजिस्टर्ड/स्पीड पोस्टरे पाठवल्या आहेत.

पुढे, इन्ब्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडीटींग, टान्सफर अँड रिफंड रुल्स, २०१६ च्या नियम ६(३) च्या बाबतीत नाव, पत्ता, फोलीओ क्रमांक, डिमॅट खाते क्रमांक आणि हस्तांतरणासाठी पात्र शेअर्सची संख्या त्यांचे तपशील असलेले विवरण भागधारकांनी आवश्यक कृर्त करण्यासाठी व माहितीसाठी आमची वेबसाईट www.caprihansindia.com मध्ये उपलब्ध करून दि

जर संबंधित भागधारकांची आयईपीएफकडे हस्तांतरण झाल्यानंतर शेअर्सवर दावा करू इच्छित असतील त सदर रुल्स अंतर्गत विहित ई-फॉर्म क्र. आयईपीएफ-५ भरून आयईपीएफकडे एक स्वतंत्र अर्ज कराव लागेल आणि तो आयईपीएप वेबसाईट म्हणजेच www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडसार्ठ प्रितम पॉल ठिकाण : मंबई दिनांक : २८ जुलै, २०२२ सीएफओ अँड कंपनी सेक्रेटर्र

# (नियम 8(1) पहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त ब्राल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 08.12.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 26,59,907.24 (रूपये सब्बीस लाख एकोणसाठ हजार नऊशे सात आणि चोवीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLTHN00254921 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 23.11.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार अफसाना खान आणि इम्रान खान यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्य

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की, सदर कायद्वाचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाधरीकाराने

**सक ताबा 26.07.2022** रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे खबरदार करण्यात येते की. या मालमतेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 26,59,907.24 (रूपये सब्बीस लाख एकोणसाठ हजार नऊशे सात आणि चोवीस पैसे फक्त) पुढील व्याज 23.11.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

सापने गावातील जमिनीचे सर्व भाग आणि खंड, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, ग्राम दहिवली उपनिबंधक उहासपूर-11 च्या स्थानिक मयदित, बदलापूर तलाठी सजा खारवल पूर्व येथे जमीन बेअरिंग एस नं. 4(2), 7, 5, 10, 8 वर निर्मित "समृद्धी एव्हरप्रीन " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत एव्हरप्रीन फेज IV मध्ये इमारत नं. 124. पहिल्य मजल्यावर, फ्लॅट नं. 102, ज्याचे चटई क्षेत्र 567.45 चौ. फीट (17.00 चौ. फीट, ड्राय बाल्कनी, 27.55 चौ फीट फ्लॉवरबेड खुली गच्चीसह) जोवळी पुलाजवळ, कल्याण कर्जत जिल्हा रस्ता, गांव संपा, बदलापूर पूर्व, ठाणे. 421503, महाराष्ट्र, उक्त जमीन खालीलप्रमाणे परिबद्ध आहे:

: कल्याण कर्जत रोड : मौजे जुवेली गावाची हद पश्चिम

: गट नं. 6 : गट नं. 6/मौजे जुवेली गावाची हद्द/ मौजे चामटोली गावाची हद्द दक्षिण

तारीख: 26.07.2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : ठाणे

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥ (भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) ३रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई-४०० ००५ ओ.ए. क्र. ४९१ सन २०२१

इंडियन बँक विरुद्ध

मे. नॅशनल डेअरी आणि ओआरएस ...प्रतिवादी १.ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल केला आहे

२.ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात

.तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा वकिलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी ०२/११/२०२२ रोजी सकाळी ११:०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले

.सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

प्रतिवादी क्र.१ मे. नॅशनल डेअरी

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २५ जुलै २०२२ रोजी दिले/जारी.

कर्ज वसूली न्यायाधिकरण-॥, मुंबई

सही/-अधिकृत अधिकारी

...अर्जदा

सही/- प्रबंधक

|                 | शॉप क्र. ५ आणि ६, साई सत्यम बिल्डिंग केबिन रोड, भाईंदर<br>(पूर्व), ठाणे-४०११०५  |
|-----------------|---|
| प्रतिवादी क्र.२ | श्री. अनिल ताराचंद शर्मा<br>बांगला क्र. ३, पदमा नगर, एव्हर्शिन नगर,मलाड, मुंबई, महाराष्ट्र-<br>४०००६४   |
| प्रतिवादी क्र.३ | श्री. रेणू अनिल शर्मा<br>बांगला क्र. ३, पदमा नगर, एव्हर्शिन नगर,मलाड, मुंबई, महाराष्ट्र-<br>४०००६४  |
| प्रतिवादी क्र.४ | श्री. सययद इमरान अखतर<br>अली फ्लॅट क्र. २१, २रा मजला, मनेक अपार्टमेंट पारसी बांगला<br>प्रेमीसेस, एस.व्ही.रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०००५४ |

# मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यात्नय : ओनिडा हाऊस, जी - १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई - ४०० ०९३. सीआयएन क्र.: L32300MH1981PLC023637 चेबसाइट : www.onida.con

सूचना मेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५, वेळोवेळी सधारित केल्यानसार याचे विनियमन ४७ व अन्य लागू तस्तुदी यांच्या अनुपालनांतर्गत अन्य बाबींबरोबरच, दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजरी देण्यासाठी मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे.

अंतर्गत व्यापार व अपसिद्ध शल्क संवेदनशील माहितीच्य नि:पक्ष घोषणेकरिताच्या मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड-संहितेअंतर्गत कंपनीची प्रतिभूतींतील व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो पदसिद कर्मचारी व संहितेअंतर्गत अन्य समाविष्ट वटकांकरिता दि. ०१ जुलै, २०२२ पासून वितीय निष्कर्षांच्या घोषणेपरचात ४८ तासांकरिता बंद राहतील. मिकं इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करिता

सही/-ठिकाण : मुंबई दिनांक : २८ जुलै, २०२२ प्रमुख - विधि

सर्व संबंधित व्यक्ती , अधिकृत रहिवाशी ,पर्यावर वेषयक मंडळे,एन.जी.ओ. आणि इतर यांना या जाहीर सुचनेद्वारे असे कळविण्यात येते की, राज्य पर्यावरण आघात मुल्याकंन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी खालील वसाहत बांधकामासाठी पर्यावरण अनुमती प्रदान केली आहे. मेसर्स. रश्मी प्रॉपर्टीज ,कार्यालय पत्ता : बी/७९, शांती शॉपिंग र्सेटर,मिरारोड रेल्वे स्टेशनच्या समोर,मिरारोड (पू) ता.जि.ठाषे.४०११०७ ( महाराष्ट्र ) यांच्या व्यावसायिक व गृह संकुलच्या गावमीजे - नवघर भाईंदर,ता.जि.ठाणे.( महाराष्ट्र ) येथील सर्व्हे क. जूना -२७१ हिस्सा क.८,९,१०,११. सर्वे क. जना २८६ हिस्सा क.९ व २. आणि सर्व्हे क. जुना -२८७ हिस्सा क. ३ (पै. ) आणि सर्व्हे क. नविन ८२ हिस्सा क. ८,९,१०,११. सर्वे क. नविन ८५ हिस्सा क. १व

जाहीर नोटीस

https://parivesh.nic.in/ या वन पर्यावरः लयाच्या वेबसाईटवर पाह शकता.

2 आणि सर्व्हे क. नविन ६५ हिस्सा क. ३ (पै. ) EC dentification No.EC22B038MH147502 File No.-SIA/MH/MIS/224930/2021 dated 16/12/2021 सदर पत्राच्या प्रति महाराष्ट्र शासन,पर्यावरण अनुमती विभाग,मंत्रालय व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नेयंत्रण मंडळाकडे उपलब्ध आहे. त्याचप्रमाप

मेसर्स. रश्मी प्रॉपर्टीन कार्यालय पत्ता : बी/७९ शांती शॉपिंग सेंटर,मिरारोड रेल्वे स्टेशनच्या समोर,मिरारोड (पू) ता.जि.ठाणे.४०११०७ ( महाराष्ट्र

# जाहीर नोटीस

श्री. विजय जनार्दन गद्रे रा. बी-३०४, हिल व्हयु को.ऑ.हौ.सो.लि., प्लॉट नं. ए-१९८, बालाजी मंदीर जवळ, सेक्टर २०, नेरूळ (४), नवी मुंबई ४०० ६१५ हयांचेकडून माझे पक्षकार श्री. प्रविण मध्कर ठाकुर रा २१ ए, साई सावली, श्री ए. डब्ल्यु ठाकुर मार्ग, गिरीज लाव, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर हयांनी गाव मौजे गिरीज, तलाठी सजा गिरीज, ता. वसई, जि ।।लघर येथील सर्वे नं. २, हिस्सा नं. १०, क्षेत्र ०.०८.३० .आर.चौ.मी., भो.ख. ०.०१.१०, एक्ण क्षेत्र ०.०९.४० . आर. चौ.मी. यापैकी ०.०२.५० हे.आर.चौ.मी. आकार रु. ० 🗙 १ ही जीमन मिळकत कायमची विक रेण्याचे ठरविले आहे. तरी प्रास्ताविक व्यवहारार कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास अथवा सदर जमिनीवर किंवा तिच्या एखाद्या भागा विक्री, अदलाबदल, गहाणखत, कळागर, विश्वस्त दावा, वारसा, ताबा, इजमेंटच्या अन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास तशी लेखी हरकत ही नोटीस गसिद्ध झाल्यापासन १४ (चौदा) दिवसांचे आत योग्य त्य कागटपत्रकांसह पत्ता - ००२ . ए विंग . किच्या यशोधन ॲब्रोल कॉम्प्लेक्स, वुडस्टिक हॉटेल जवळ, बोळिज विरार (प), ता. वसई, जि. पालघर येथे नोंदवावी अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क नाह अथवा असल्यास तो सोडून दिला आहेअसे समजून यवहार पुर्ण करण्यात येईल.

स्वातंत्र्याचा ्

अमृत महोत्सव

ऑड. जयती जनार्टन घरत

Bank of Maharashtra

इसारा अनामत स्वकम खालील प्रमाणे.

ठिकाणः मुंबई

स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच : जनमंगल, ४ था मजला, ४५/४७, मुंबई समाचा मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दूर . : ०२२-२२६३०८८३, bom1447@mahabank.co.in / brmgr1447@mahabank.co.in मुख्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे-५

स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसाठी विक्री सूचना (जोडपत्र - IV-ए)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकल्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटर

अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना सर्वेसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि कायदेशीर वारस/ प्रतिनिधी यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती य बैंक ऑफ महाराष्ट्र कडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा **प्रत्यक्ष कञ्जा** हा बैंक ऑफ महाराष्ट्र च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील तक्त्यात वर्णन कर्जदार आणि हमीदार आणि कायदेशीर वारस/ प्रतिनिधी यांना बैंक ऑफ महाराष्ट्रच्या धकबाकी **ठ. ५,५३,९३,९९९/** – अधिक ०१.०८.२०१४ रोजीपासूनचे न लाव– लेले व्याजच्या वसुलीसाठी ०१.०९.२०२२ रोजी दु. १२.३० आणि दु. १.३० ''जे आहे जेथे आहे', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तथे आहे' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. कर्जदार आणि हमीदारांचा तपशील, थकबाकी ख्कम, स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील ज्ञात बोजा, राखीव किमत आणि

| अनु.<br>क्र. | कर्जदाराचे नाव  | ज्ञात भारासह                                       |
|--------------|---|--|
| ٧)           | कर्जदार: मे. मायक्रोनेट ट्रॅफिक ॲन्ड कंट्रोल सिस्टम्स प्रा. लि.<br>हमीदार: ए) मयत श्री. प्रदीप काशिनाथ नलावडे वांचे कायदेशीर वारसदार, फ्लॅट क्र.<br>१०६, जय माता दी सीएचएस लि. एस क्र. १३४, एच क्र.२, कळवा ठाणे<br>१) सौ. स्मिता प्रदीप नलावडे, फ्लॅट क्र. १०६, जय माता दी सीएचएस लि., स. क्र. १३४, | श्री. प्रदीप काशि<br>क्र.१०६, जय<br>क्र.२, कळवा ठा |
|              | हि. क्र. २, कळवा, ठाणे.   | राखीव किंम   |
|              | <ul> <li>२) श्री. महादेव विश्वनाथ राणे, फ्लॅट क्रमांक २०४, चारकोप मुलोचना सीएचएस लि.,<br/>फ्लॉट क्रमांक ४२, आएडीपी १, सेक्टर २, चारकोप, कांद्रिवली (पश्चिम) मुंबई - ४०००६७.</li> <li>३) श्रीमती अपणा महादेव राणे, फ्लॅट क्रमांक २०५, चारकोप सुलोचना सीएचएस लि.,</li> </ul>                          | राखीव वि<br>इसारा अनामत र                          |
|              | प्लॉट क्रमांक ४२, आरडीपी १, सेक्टर २, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०००६७.   | मिळकतीच्या   |
|              | ४) श्री. अरुंदती महादेव राणे, फ्लॅट क्रमांक २०४, चारकोप सुलोचना सीएचएस लि., प्लॉट   | 0  |

क्रमांक ४२, आरडीपी १, सेक्टर २, चास्कोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई - ४०००६७.

नाथ नलावडे यांच्या नावामधील फ्लॅट माता दी इमारत, एस क्र. १३४, एच प्राणे मोजमपीत ४८० चौ.फु. बिल्ट अप क्षेत्र त/इसारा अनामत रक्कम (इअर) किमतः रु. ४०,००,०००/-

जात भारासह स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन

रक्कम (इअर) : ह. ४,००,००० /-। निरिक्षणाची तारिख आणि वेळ २०.०८.२०२२ स. ११.०० ते दु. ३.००

(पूर्व परवानगीसह)

ऑनलाईन बोली सादर करण्याची अंतिम तारिख: ३०.०८.२०२२ दु. ०३.०० पूर्वी

तदर सूचना सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) आणि सदर रूल्स अन्वये प्राप्त अधिकारांचा वापराच्य अर्टीमध्ये निम्नस्वाक्षरीकार बैंकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून यांच्याद्वारे खालील उद्घेखित मिळकतीच्या प्रस्तावित विक्रीच्या संदर्भात तुम्हाला आधीच ३० दिवसांची सूचना

विक्रीच्या तपश्चिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया बँक वेबसाईट आणि तसेच ई-बीक्रय पोर्टल (www.ibapi.in) मध्ये पुरविलेल्या https://www.bankofmaharashtra.in/propsale.asp लिंकचा संदर्भ घ्याया किया संपर्क कु, सपना तेकवानी १८९८४९१४११; श्री. उमेश कुमार, दू: ९४१७५७०८२७; श्री. मयुरेश गोरेगावकर: ९८६७७०५४३६; श्रीम. निकिता: ९९८७३६०११५

# **CENTRUM HOUSING FINANCE LIMITED**

CIN: U65922MH2016PLC273826

Registered Office: 801, Centrum House, C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098.

Tel.: 91 22 42159000 • Email: query.chtl@centrum.co.in • Website: www.chtl.co.in

EXTRACT OF FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30" JUNE, 2022

|           |  | G           | Year ended |             |            |
|-----------|--|-------------|------------|-------------|------------|
| Sr<br>No. | Particulars  | 30.06.2022  | 31.03.2022 | 30.06.2021  | 31.03.2022 |
| NO.       | AUTED AT EXTENSION   | (Unaudited) | (Audited)  | (Unaudited) | (Audited)  |
| 1         | Total Income from Operations   | 2,005.62    | 1,868.67   | 1,763.24    | 7,222.27   |
| 2         | Net Profit / (Loss) for the period (before ⊤ax,<br>Exceptional and/or Extraordinary items)   | 429.75      | 611.05     | 409.72      | 1,823.33   |
| 3         | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)  | 429.75      | 611.05     | 409.72      | 1,823.33   |
| 4         | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and/or Extraordinary items)   | 321.03      | 540.70     | 313.46      | 1,453.50   |
| 5         | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | -2.69       | -14.03     | 1.09        | -10.75     |
| 6         | Paid up Equity Share Capital   | 26,686.84   | 26,686.84  | 26,686.84   | 26,686.84  |
| 7         | Reserves (excluding Revaluation Reserve)   | 15,356.65   | 14,975.97  | 13,721.95   | 14,975.97  |
| 8         | Net worth  | 42,043.49   | 41,662.81  | 40,408.79   | 41,662.81  |
| 9         | Paid up Debt Capital / Outstanding Debt  | 3,500       | 3,500      | 3,500       | 3,500      |
| 10        | Outstanding Redeemable Preference Shares   |             |            | -           | -          |
| 11        | Debt Equity Ratio  | 0.67        | 0.60       | 0.59        | 0.60       |
| 12        | Earnings Per Share (of Rs. 10/- each)<br>(for continuing and discontinued operations) -  |             |            |             |            |
|           | 1. Basic:  | 0.120       | 0.203      | 0.117       | 0.545      |
|           | 2. Diluted:  | 0.116       | 0.195      | 0.114       | 0.526      |
| 13        | Capital Redemption Reserve   | •           | -          | -           | -          |
| 14        | Debenture Redemption Reserve   |             |            |             | -          |
| 15        | Debt Service Coverage Ratio  | 5.50        |            | -           | 0.50       |
| 16        | Interest Service Coverage Ratio  | •           | -          | -           | -          |

a) The above is an extract of the detailed format of quarter ended June 30, 2022 filed with BSE Limited under egulation 52(4) of SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly results are available on the BSE Limited website i.e https://www.bseindia.com/ www.chfl.co.in.

For and on behalf of the Board of Directors CENTRUM HOUSING FINANCE LIMITED

Place : Mumbai Dated : July 28, 2022

Sanjay Shukla Managing Director & CEO

# SARDA PAPERS LIMITED

climited company incorporated under the previsions of the Companies Act, 1986
Corporate identification Number: L51010MH1991PLC061164;
MIDC, Sinnar, Nashik, Maharahtra, 42210, India; Contact Number: 02551-230656 / 250448 / 66780131 - 33;
E-mail Address: into.spl1991@gmail.com; Websits: www.sardapapers.com.

Registered Office: Plot No A / 70 MIDO Recommendations of the Committee of Independent Directors of Sarda Papers Limited (SARDAPPR' or Target Company') on the Offer made by Ms. Sarita Sequeirs ('Acquirer 1') and Mr. C R Rajesh Neir ('Acquirer 2'), (hereinafier collectively referred to as the 'Acquirers') to the Publishareholders of the Target Company in accordance with the provisions of Regulation 26 (') of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 including subsequent amendments thereto ('SEBI (SAST) Regulations').

| 1.  | Date   | Thursday, July 28, 2022  |  |  |
|-----|--|--|--|--|
| 2.  | Name of the Target Company   | Sarda Papers Limited   |  |  |
| 3.  | Details of the Offer pertaining to the Target<br>Company   | This Offer is being made by the Acquiers, namely being, Ms. Sartas Sequeira (Acquier (Acquier 2), pursuant to the provisions of Regulations 3 (1) and of orthe SEBI (SAST) of up to 9.06.602 (Eight Leichs Six Thousand Six Hundred and Two) billy paid-up oxiny Ten Only (Equity Sharers) each representing representing 25.68% (Newly-Yev Pol Voting Sharer Capital of the Target Company, at a price of \$3.00/- (Rupees Three Only) (each (Offer Sharers)) and (Offer Sharers).  | shares of₹10.00/- (Rupees<br>nt Eight Six Percent)* of the |  |
|     |  | *An open offer in compliance with the provisions of Regulations 3 (1) and 4 of the SEBI (SAST) Regulations, in required to be given for at least 28.00% (Twenty-Six Percent) of the voting share capital of the testion company, however since, the shareholding of the Public Shareholders, as on dete of the Public Announcement, is 25.85% (Twenty-Five point Eight-Six Percent), therefore the Offer Shares represent 25.85% (Twenty-Five point Eight-Six Percent) of the Voting Share Capital of the Target Company.  |  |  |
| 4.  | Names of the Acquirers and PAC with the<br>Acquirers   | Ms. Sarita Sequeira (Acquirer 1) and Mr. C R Rajesh Nair (Acquirer 2) are the Acquirers. There is no person acting in concert with the Acquirers for this Offer  |  |  |
| 5.  | Name of the Manager to the Offer   | CapitalSquare Advisors Private Limited 205-209, 2nd Floor, AARPEE Center, MIDC Road No 11, CTS 70, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India; Telaphone Number: +91-2-2-6894999/145/138; Telaphone Number: +91-2-2-6894999/145/138; Telaphone Number: tannoy.banerjee@capitalsquare.in/ pankita.patel@capitalsquare.in; Website: www.capitalsquare.in; Contact Persons Mr. Tannoy Banerjee/ Ms. Pankita Patel; SEBI Registration Number: IMM000012218;   |  |  |
| 6.  | Members of the Committee of<br>Independent Directors   | the Committee of Independent Directors of the Target Company ("If Members"):   |  |  |
|     |  | Name of the IDC Member   | Designation  |  |
|     | 1  | Mr. Mahesh Salamatrai Makhijani  | Chairman   |  |
|     |  | Mr. Krishnamurthy Ananthanarayanan   | Member   |  |
| 7.  | IDC Member's relationship with the Target<br>Company (Directors, Equity Shares<br>owned, any other contract/ relationship) | a) IDC Members are Independent Directors on the Board of the Target Company.     b) None of the IDC Members are holding any Equity Shares of the Target Company.     None of the IDC Members are holding any contracts or any relationship, nor are they related in any way with the Target Company other than acting in directorship in the Target Company.   |  |  |
| 8.  | Trading in the Equity Shares/ other<br>securities of the Target Company by IDC<br>Members                                  | a) None of the IDC Members are holding any Equity Shares, therefore the disclosure with respect to the IDC Members having traded in any Equity Shares) other securities of the larger Company quinq the period of 12 (twelve) months prior to the Public Announcement dated Friday, June 03, 2022, is not applicable. None of the IDC Members are holding any Equity Shares, therefore the disclosure with respect to the IDC Members having traded in any Equity Shares) other securities of the Target Company during the period from the Public Announcement cated Friday, June 03, 2022 III the date of this recommendation, lend tapplicable.   |  |  |
| 9.  | IDC Member's relationship with the<br>Acquirers (Directors, Equity Shares<br>owned, any other contract/ relationship)      | The IDC Members neither have any contracts nor relationship with the Acquirers in any manner.  |  |  |
| 10. | Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirers by IDC Members   | Not Applicable.  |  |  |
| 11. | Recommendation on the Offiar, as to whether the Offiar, is or is not, fair, and reasonable                                 | The IDC Members have perused the Offer Decuments namely beling:  (a) Public Announcement dated Friday, June 03, 2022 (Public Announcement);  (b) Detailed Public Statement dated Wednesday, June 08, 2022, which was published on Thursday, June 08, 2021, which is desired to the Control of the Control |  |  |
| 12. | Summary of Reasons of Recommendation   | Based on the review of the Offer Documents, the members of IDC have considered the following for making recommendations:  a) Offer Price is justified in terms of the parameters prescribed under Regulations 8 (1) and 8 (2) of the SEBI (SAST) Regulations.  b) Keeping in view of the above fact, the members of IDC are of the opinion that the Offer Price of 33,00/- (Rupeer three Only) symble in each per Egulty Share to the Public Shareholder of the Target Company for this Offer is fair and reasonable. However, the Public Shareholder of the Target Company for and talse informed decision on the matter.   |  |  |
| 13. | Details of Independent Advisors, if any  | None.  |  |  |
| 14. | Disclosure of Voting Pattern of the meeting<br>in which the open offer proposal was<br>discussed                           | All the IDC Members unanimously voted in favor of recommending this Offer proposal.  |  |  |
| 40  | Any other metter to be bigblighted   | Ni   |  |  |

dge and belief, after making proper enquiry, the inform

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल६७१२०एमएच१९७९पीएलसी०२२०३९ नोंद. कार्यालय : ८०१-८०२, दलामल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१

दुर. नं.:०२२-६६३८ १८००/४९४९०८००, ई-मेल आयडी : sicl2889@gmail.com, वेबसाईट: www.shr ३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा ( रु. लाखात) संपलेले तिमाही संपलेले वर्ष 39.03.2022 (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित १. प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ) 97.0 99.0 कालावधीकरिता निव्बळ नफा (कर, अपवादात्मव 20.69 84.98 आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात) करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक 13.08 26.68 ₹.193 84.05 आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक (4.57) 29.68 6.99 39.29 आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (8,096.28) 647.65 E.686.0 (कालावधीकरिता नफा (करपश्वात) आमि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) ६. समभाग भांडवल 24.00 24.00 24.00 24.00

**टीप:** वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्यांच्या तपशीलवार विवरणाच एक उतारा आहे. अलिम अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.shreenathinvestment.in वर उपलब्ध आहे

(2.34

श्रीनाथ इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडसाठी सही/ विकास मापा व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन नं. : ००२११५८०

3.45

\$4.199

मूलभूत आणि सौम्यिकृत प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.

(I) ICICI Bank

दिनांक : २८ जुलै, २०२२

ठिकाणः मुंबई

नॉदणीकृत कार्यालय: लंग्डमार्क, रेस कोर्स सर्कल, बडोररा ३९० ००७. निगम कार्यालय: आयसीआयसीआय बैंक टॉवर्स, बांद्रा-कुला कॉम्प्लेक्स, मुंबई ४०० ०५१. सोने लिलाव नि निमंत्रण सचना

भारती अपसीआयसीआय वैक विमिटेड (आयसीआयसीआय वैक) यांच्याकट्ट खातील नमून कर्चेद्रारांनी सोन्याच्या रागिन काण्यात आत्तेल्या सुविधांसंबंधी (''सुविधा'') त्यांच्या वकीत रकमेचा भरणा तप्यास सूचना निर्णमित करणात आती होती. सुविधे अंतर्गत कर्जेदर त्यांच्या वकीत रकमेचा भरणा करणात कासूत्वर उत्तवाने आमती, ऑगस्ट ८८, २०१२ रोजी तांच्याला असतेल्या सोन्याच्या दाणिनांच्या तत्तव करणात भाग आहोत. आयसीआयसीआय वैकस खालीत कोणाती खाते पूर्वसूचना न देता काइन टाक्यणाचे प्राधिकार आहेत. पुढे आयसीआयसीआय वैक क्षणात्याती पूर्वसूचनीशवाय निल्लाचाची तारीख तत्तरणाची हक राख्न ठेवन आहेत. लिलाव https://jewel-auction.procuretiger.com द्वारे दू. १२.३० ते तु. ३.३० यांबेटन प्रेण्यात येहेल. अटी आणि शतींच्या अधिक तपश्चिताकरीता कृत्या दिलेल्या विकास प्राधित करणात्र करणात्र स्थान स्थान सिल्लावासंबंधी सर्व अटी रखेंचे कायदेशीत यास साम लाग होतील.

जाहीर सूचना

| शाखाचे नावः अकोला              | किशोर बेळे     | ज्ञास्त्राचे<br>६४६९०५०१०१५९            | नाच : जालना<br>सलार शेख      | 20000000000000000000000000000000000000      | नाव : परोला               |
|--------------------------------|----------------|---|------------------------------|---|---------------------------|
| शाखाचे नावः अकोला              |                | <u>स्थ्रद्रवस्वस्वस्थ</u>               | वयाताय गोराव                 | 2491001-002222                              |                           |
|                                |                |   |                              | 454000004440                                | नाना काशिनाथ पाटील        |
| ०५२००५००४८१८ छाया प्रक         |                | शाखाचे नाय: जायला                       |                              | शास्त्राचे नाव : राहता                      |                           |
|                                | शराव देशमख     | 286904009329                            | जयश्री अशोक राजपुत           | \$195, \$04,005,004                         | गोरकानाथ रमेश तरहे        |
| शाखाचे नाव: अंबेजोगा           |                | शास्त्राचे नाव: कन्नाड                  |                              | शास्त्राचे नाव : संगमनेर                    |                           |
|                                | जैराव सोळके    | 401804003604                            | नईम जामदार शेख               | £06/10/1003388                              | विशाल भारकर जाधव          |
|                                | ब्राव जाधव     | \$194804008484                          | अमील धिकनराव पवार            |   | नाव : सिल्लोड             |
|                                | माजी राठोड     | \$367.804008056                         | आंशिया मुस्तकीन संव्यद       | そののないないのかなない                                | शागर भारकर सिंग सूर्यवंशी |
|                                | गसा काळक       | शाखाचे                                  | नावः लात्रः                  |   | नाच । श्रीगोंदा           |
| शास्त्राचे नाय: औरंगाबार-पंडरि |                | 028506006252                            | धर्मेंद्र सिंग शादव          | #886040080X4                                | सचिन कालिदास खेतमाळीस     |
|                                | ामराज पोफळे    | शाखाचे नाव:                             | लातुर एमआयडीसी               | * \$ 9 \$ 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 6 | तुषार राजेंद्र बोस्सारे   |
|                                |                | 事事をないかののとなるとな                           | शिश्यांकर बाबराव वेद्धरकर    |   | नाव : तुलजापूर            |
| शाखाचे नाय: औरंगाबाद – ति      |                |   | नाव: पानवत                   | २०३३०५००५६४९                                | अनिलसिंग व्यंकटसिंग गीतम  |
|                                | त दाभाह        | You Boucolline                          | अस्मा विश्वंभर बरबाटे        | <b>२०३३०५०९०९२९</b>                         | सुहास कोकर                |
| शाखाचे नाय: औसा                |                | 804304008468                            | संदीपान शंकरराच फंड          |   | ने नाम : उद्गिर           |
|                                | नशीक लांडमे    |   | नाव: मश्रणी                  | क्र व ७०५ ०१३ ०५८                           | दलात्रय भरतराच हुमनाबाद   |
| शाखाचे नाव: भंडारा             |                | 305000000305                            | पुरुषोत्तम आनंदराय शेंद्र    |   | ; उमराा (ओमेरगा)          |
| ०४९५०५००३३८६ नारायण न          | रहरी झांजाल    |   | गयः मृतिजापुर                | 2010040084Wt                                | भुरव शिवाजी जहंकारी       |
| शास्त्राचे नाव: विडगांव        |                | ४१०१०५००००२८                            | मुकेश बाळ भारती              | शास्त्रार                                   | वे नाव : उमरेड            |
| २९३००५०००७४८ गणे               | श सहारे        |   | नागपुर – प्रताप नगर          | ********                                    | कविता मुंडुरी             |
| गासाचे नावः डिगरस              |                |   |                              | ****  | चंद्रकांत भैरुवाजी रोकडे  |
| १७८००५००९२७३ विद्या राष        | (सिंग चन्हाण   | 525000000000000000000000000000000000000 | कैलाशबंग किशोरभाई<br>सावलिया | १४६५०५००५३५४                                | विजय कुंडलिक पाटील        |
| शाखाचे नायः गडचिरील            |                |   |                              | *86404004368                                | इमरान मो. इकबाल शेख       |
|                                | त राजपुरोहित   |   | प्र: ओसमानाबाद               |   | र नाच: चाळुन              |
| शाखाचे नाव: गंगापूर            | a and and      | 4 2 3 10 0 10 4 5 C 3 10                | रत्नदीय दिलीय जाधव           | **4******                                   | योगेश राधाकिसन शेजवळ      |
|                                | वाशिव राजत     |   | नाव: परांडा                  | भारता                                       | वे नाव : वाणी             |
|                                |                | <b>२८२००५०१२०५८</b>                     | प्रदीप दादासाहेग गोराडे      | 094604006693                                | राज् खाहुले               |
|                                | सुखदेव मोरे    | 767004006408                            | आसासाहेब भगवान काजे          | 890294098098                                | संसोच विञ्चल देरकर        |
| शाखाचे नाव: गेवराई             |                | 222=4+228¥2                             | वासुदेव मधुकर वावकर          | 日本1月の日本日本1日日日                               | लाईबाई विक्रम गोहोकर      |
|                                | लंदर चीघरी     | 222004083388                            | वासुदेव मधुकर शावकर          |   | ले नालाः चरुड             |
|                                | वासाहेब जरांगे |   | ाः परली वैजनाथ               | *59504008929                                | राजकुमार दीपचंद मरस्कोले  |
| शाखाचे नाव: हिंगोली            |                | 363600003062                            | शिवाजी रावसाहेब काळे         | शाखाचे नाव : वाशिय                          |                           |
| ०९५२०५००७५०५ दिलीय बाद         | ठासाहेज नायक   | 249904003048                            | शिवाजी रावसाहेब काळे         | . व्यव्यव्यव्यव्यक्षेत्र                    | विष्णु भानुदास मोरे       |





PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48-Gazdarbandh

North Avenue Road, Santacruz (West), Mumbai – 400 054. Tel. No.: 022-26050021, 26052915 Website: www.patel-india.com CIN: L71110MH1962PLC012396

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

| (Rs  |  |  |                                       |  |  |
|--|--|--|---------------------------------------|--|--|
| Particulars  | Quarter ended<br>(30/06/2022)<br>Unaudited | Quarter ended<br>(30/06/2021)<br>Unaudited | Year ended<br>(31/03/2022)<br>Audited |  |  |
| Total income from operations (Net)   | 7149.06                                    | 5106.92                                    | 23431.66                              |  |  |
| Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and / or Extraordinary items)  | 110.37                                     | (78.74)                                    | 223.18                                |  |  |
| Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)   | 110.37                                     | (78.74)                                    | 223.18                                |  |  |
| Net Profit / (Loss) for the period after tax (After Tax, Exceptional and / or Extraordinary items)   | 111.35                                     | (80.81)                                    | 227.27                                |  |  |
| Total Comprehensive income for the period / year [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax) | 54.35                                      | (9.72)                                     | 188.80                                |  |  |
| Equity Share Capital (Face Value Rs. 10/-)   | 3603.59                                    | 2603.59                                    | 3603.59                               |  |  |
| Other Equity (Excluding Revaluation Reserve)   | 0=   | _  | 8121.98                               |  |  |
| Earnings Per Share Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations Basic Diluted  | 0.31<br>0.17                               | (0.31)<br>(0.31)                           | 0.77<br>0.57                          |  |  |

# Notes:

The results of the quarter ended 30th June, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 28, 2022. They have been subjected to Limited review by the Statutory Auditors. For the quarter ended 30th June year to date figures are not given as they are identical with quarterly figures.

The balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue will be called from the eligible shareholders as on the record date within the statutory timeline as per Right issue prospectus.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practic and policies to the extent applicable.

The Company's major active segment is Co-loading of Air Freight. Other activities are less than 5% of total income and hence segment reporting is not applicable.

Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED (HARI NAIR) MANAGING DIRECTOR



PLACE: MUMBAI

DATE: 28.07.2022

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(याआधी सर्योदय मायक्रो फायनान्स लिमिटेड) नोंद आणि कॉर्पो कार्यालय: ११०१, शारदा टेरेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर ११, सीबीडी - बेलापुर, नवी मुंबई ४००६१४

सीआयएन: एल६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२ जोडपत्र IV [नियम ८(१)] कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (ऑक्ट क्र. ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील उल्लेखित कर्जदार/हमीदार यांना सूचनेत नमूद केलेली रक्कमची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ आणि ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून ह्या २६/०७/२०२२ रोजी घेतला.

| अ.   | कर्जदार/ सह-कर्जदार /हमीदार   | मागणी         | एकूण थकीत                           | कब्जा दिनांक |
|------|---|---------------|-------------------------------------|--------------|
| क्र. | यांचे नाव   | सूचनेची तारिख | रक्कम रु.                           |              |
| ٧.   | लॅन क्र. ०५७एलएपीसी०००२२<br>१. सोमनाथ लक्ष्मण पावसे<br>२. दिपा सोमनाथ पावसे | 08/08/2010    | १५६४६३१.००/-<br>१२/०९/२०१८<br>रोजीस | २६-जुलै-२०२२ |

सुरक्षित मालमत्तेचे /अचल मालमत्तेचे वर्णन : जमीन आणि इमारतीचे सर्व भाग आणि विभाग, फ्लॅट क्र. २०३, दुसरा मजला, इंद्रा हेरिटेज इमारत, सर्व्हे क्र. ३०/४ आणि ३३/५, हिसा क्र. ५/४८, कोपर गाव, डोंबिवली (पश्चिम), ठाणे ४२१२०२ आणि उत्तरेला: फ्लॅट क्र. २०२, खुल्या जागेच्या दक्षिणेल, पूर्वला: खुल्या जागेच्या, पश्चिमेला: पॅसेज आणि फ्लॅट क्र. २०४

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या वरील मागणी केलेली रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

ठिकाण : मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी, दिनांक : २८/०७/२०२२ सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करीता

For and on behalf of

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र